

‘केवायसी’ न केल्यास अनुदान थांबणार

रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीत गावागावांत शिबिरे

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नागपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार दर १० वर्षांनी ‘केवायसी’ करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास बँक खाते निष्क्रिय होईल आणि डीबीटीची रक्कम, घरगुती सिलेंडरचे अनुदान बँक खात्यात जमा होणे थांबेल. हे टाळण्यासाठी जनधन बँक खातेधारकांनी तसेच इतर सर्व खातेधारकांनी ‘केवायसी’ करून घ्यावे, असे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक संचालक (नागपूर) सचिन वाय. शेंडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.

बँक खात्यांची पुनः ‘केवायसी’ मोहीम १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत राबवण्यात येत आहे. नागपुरातील भारतीय रिझर्व्ह बँकेचा ७० व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने शेंडे यांनी मोहिमेची सविस्तर माहिती दिली. पत्रकार परिषदेला अंजना श्यामनाथ, पीव्हीएस सुधाकर, पीयूष तेलरांधे,



व्यक्तिगतरित्या ११ पैकी ९ जिल्ह्यांत २० शिबिरांना भेट दिली आहे. विदर्भात आतापर्यंत क्षेत्रात ५,९११ शिबिरे घेण्यात आली. त्यात २.७७ लाखांहून अधिक खात्यांचे ‘केवायसी’ करण्यात आले. ‘केवायसी’बाबत जनजागृती वाढवण्यासाठी १ सप्टेंबर २०२५ पासून नागपूर आणि अमरावती येथे ‘मोबाईल एलईडी व्हॅन्स’द्वारे ‘केवायसी’ आणि योजनांची माहिती देण्यात येत आहे.

- सचिन वाय. शेंडे, प्रादेशिक संचालक, आरबीआय (नागपूर)

महेश थुल आणि विनोदकुमार उपस्थित होते. या मोहिमेअंतर्गत त्या-त्या भागातील बँका ग्रामपंचायत स्तरावर शिबीर आयोजित करत आहे. २०१५ पर्यंत उघडण्यात आलेल्या ‘पीएमजेडीवाय’ खात्यांना आता पुन्हा ‘केवायसी’ आवश्यक आहे. जर ‘केवायसी’ केले नाही तर खातेदारांना आपले खाते वापरणे तसेच विविध शासकीय योजनांतर्गत खात्यात जमा होणारे अनुदान/फायदे मिळवणे अशक्य होईल. या मोहिमेसाठी बँका विशेष प्रयत्न करीत आहेत. स्थानिक प्रशासन या उपक्रमास पाठबळ देत आहे आणि भारत सरकारचे वित्तीय सेवा विभाग तसेच भारतीय रिझर्व्ह बँक देखरेख

करत आहे. या शिबिरांमध्ये प्रधानमंत्री जनधन योजना खाते तसेच इतर बँक खात्यांचे ‘केवायसी’ करवून घेतले जात आहे. तसेच बँकिंग सेवांपासून वंचित वयोवृद्ध नागरिकांसाठी नवीन खाती उघडणे, तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजनांची माहिती दिली जात आहे. तसेच तक्रारींचे निवारणही केले जात असल्याची माहिती शेंडे यांनी दिली.

या राष्ट्रव्यापी मोहिमेत ९ सप्टेंबर २०२५ पर्यंत २.१८ लाख शिबिरे आयोजित करण्यात आली. यात १.९५ कोटी बँक खात्यांना ‘केवायसी’ करण्यात आले.